

October 29, 2021

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 BSE Scrip Code: 500067	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 NSE Symbol : BLUESTARCO
--	--

Dear Sir/Madam,

Sub: Q2 and H1 of FY22 Financial Results - Newspaper advertisement

In continuation to our letter dated October 28, 2021 with respect to Financial Results for Q2 and H1 of FY22, please find enclosed herewith copies of the advertisement published in the newspapers as follows:

- Economic Times (English – Mumbai Edition) issue dated **October 29, 2021**
- Financial Express (English - All India Edition) issue dated **October 29, 2021**
- Mumbai Lakshadeep (Marathi - Mumbai Edition) issue dated **October 29, 2021**


The advertisement copies are also being made available on the website of the Company at www.bluestarindia.com

Kindly take the same on records.

Thanking you,
Yours faithfully,
For **Blue Star Limited**



Rajesh Parte
Company Secretary & Compliance Officer



Encl.: a/a

Coal Stock at Plants Improves to Average 5 Days of Consumption

BIG FACTORS Rise in supplies, lesser power demand; power units adding 3 lakh tonnes every day

Our Bureau

New Delhi: Coal stocks at power stations have risen to an average of five days of consumption, helped by an increase in supplies and lesser power demand.

Power plants are adding three lakh tonnes of coal supply every day and are expected to reach six days average stock in the next two-three days, a senior government official said.

The total stock at power plants has risen to 9.02 million tonnes against 7.5 million tonnes in the middle of this month, he said. The total daily electricity generation has fallen to 3.7 billion units due to a dip in the day and night temperature across the country. The same stood at nearly 4 billion units on October 12. Coal-based generation is 2.6 billion units against

Aluminium Industry Seeks PMO Help

Mumbai: The aluminium industry is struggling to sustain operations due to alarmingly depleted coal stocks that would last only for 1.5-3 days, and the industry has urged the Prime Minister's Office (PMO) to help normalise coal supplies. If the coal shortage is not immediately addressed, it may

2.75 billion units in mid-October. Data showed that as on October 26, of the 165-gw monitored capacity, 113 Gw operated with coal inventory less than nine days. The government official said without compromising the power sector, all additional supplies

lead to a collapse of the aluminium industry and associated small and medium enterprises as several companies are on the verge of stock out, Aluminium Association of India (AAI) said in a letter to the PMO.

— Bhavya Dillipkumar

are being dispatched to non-power sectors. The Aluminium Industry has said it is struggling to sustain operations with alarmingly depleted coal stocks of only 1.5-3 da-

ys and is on the verge of stock out.

"Since August 21, the industry is getting just 50% supplies, which has been reduced to 10% level," AAI in a letter to the PMO on Wednesday. ET reported on October 26 that according to the Central Electricity Authority (CEA), power plants need 40 million tonnes of domestic coal for adequate stocks which need to be built starting October.

As per CEA's assessment, another 10 million tonnes are required to make up for the generation loss due to non-operationalisation of 17 GW that are dependent completely on imported coal, priced at \$160 per tonne currently.

Finance Minister to Attend G20 Meeting on Pandemic Response

G20 finance and health ministers to gather in Rome for first joint meeting

Our Bureau

New Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman will attend the G-20 Joint Finance and Health Ministers meeting in Rome on October 29, which will discuss measures to strengthen Covid pandemic prevention and response.

"Union Finance Minister Smt. @nstharaman embarks on an official visit to attend #G20 Joint Finance & Health Ministers meeting in



#Rome to discuss measures to strengthen #COVID19 #Pandemic Prevention, #preparedness & #response. The meeting precedes #G20RomeSummit," the Finance Ministry tweeted.

On October 29, G20 finance and health ministers will gather in Rome for their first joint meeting un-

der the Italian G20 Presidency. The meeting will be co-chaired by Daniele Franco, Italian minister of economy and finance and Roberto Speranza, Italian Minister of Health.

The meeting will be held on the eve of the G20 Leaders' Summit taking place in Rome on October 30-31, 2021. In July, a G20 high-level panel had urged G20 to launch a 'global deal' to prevent catastrophic costs of future pandemics. It had called for the creation of a new Global Health Threats Board, which would bring together finance and health ministers and global organizations to provide systemic financial oversight and ensure timely and effective resourcing and coordination of international efforts to mitigate pandemic threats.

Increasing Copper Imports Under Centre's Scanner

Imports rising since '18, owing to which India has become net importer

Yogita Sharma
@timesgroup.com

New Delhi: The government is examining the issue of increasing copper imports and inverted duty structure which it feels is hurting the domestic industry. NITI Aayog member VK Saraswat recently chaired a meeting to identify the bottlenecks and ensure building of a competitive ecosystem for the copper industry.

"The surge in import of copper in recent times is a great concern to the government," said a government official, who did not wish to be identified.

Copper is a vital commodity and it is imperative that a better ecosystem is established in India for making the copper industry competitive, said the official. ET has seen a copy of the minutes of the meeting, which was attended by secretaries or other senior officials of stakeholder ministries including mines and commerce,

Under the Lens

Centre aims to help domestic industry remain competitive

NITI Aayog reviewed situation with stakeholder ministries

India is now a net importer against a net exporter till 2017-18

Directorate General of Foreign Trade and Department for Promotion of Industry and Internal Trade, as well as industry representatives. The Aayog had earlier recommended reduction in customs duty on copper concentrates to nil from 2.5%.

The matter is being considered at the highest level and an announcement could be made in the Union budget next year, said an official. The Bureau of Indian Standards is set to bring out the standards for copper scrap within three months, as is being done by some countries. Copper imports have been increasing since 2018, owing to which India has become a net importer of copper from being a net exporter earlier.

Govt-Backed Last-Mile Realty Fund SWAMIH Makes Its First Exit

CCI Rivali Park with 700-stuck homebuyers in Mumbai's Borivali suburb delivered

Kallash Babar
@timesgroup.com

Mumbai: Government-backed distressed real estate financing platform, SWAMIH Investment Fund, has made its first complete exit from a residential project.

With this, the SBICAP Ventures-managed fund has achieved its twin targets of completing the project to support over 700 stuck homebuyers and redeem its investment successfully, the finance ministry tweeted on Thursday.

The project—CCI Rivali Park Wintergreen in Mumbai's Borivali suburb—was launched in 2010 and stalled due to lack of funds with no hope for desperate homebuyers until SWAMIH investment in February 2020. The project received its occupation certificate (OC) in April 2021 despite two Covid lockdowns, the ministry said.

"The fund had invested around ₹30 crore in this project and has exited with its targeted internal rate of return of 12% along with completion of over 700 stuck homes," said a person with direct knowledge of the development.

SWAMIH, or the Special Window for Completion of Construction of Affordable and Mid-Income Housing Projects, provided complete funding to the project after detailed technical due diligence and ensured completion by effective monitoring of construction and cash flows and also catalysed collections and sales with focus on project completion.

With this, SWAMIH fund has ensured delivery of over 700 homes in this project, generated cash flows for existing lenders and helped unlock capital for developers and investors.

SWAMIH, or the Special Window for Completion of Construction of Affordable and Mid-Income Housing Projects, provided complete funding to the project after detailed technical due diligence and ensured completion by effective monitoring of construction and cash flows and also catalysed collections and sales with focus on project completion.

With this, SWAMIH fund has ensured delivery of over 700 homes in this project, generated cash flows for existing lenders and helped unlock capital for developers and investors.

SWAMIH, or the Special Window for Completion of Construction of Affordable and Mid-Income Housing Projects, provided complete funding to the project after detailed technical due diligence and ensured completion by effective monitoring of construction and cash flows and also catalysed collections and sales with focus on project completion.

SWAMIH, or the Special Window for Completion of Construction of Affordable and Mid-Income Housing Projects, provided complete funding to the project after detailed technical due diligence and ensured completion by effective monitoring of construction and cash flows and also catalysed collections and sales with focus on project completion.

EAST CENTRAL RAILWAY E-Tender Notice

The Divisional Railway Manager, E.C. Railway, Danapur is inviting online (E-Tendering) Open Tender for and on behalf of the President of India from reputed contractor with experience, financial capability including those registered/working with Railway/Irrigation/CPWD/MES or any other public sector undertaking for the following work:-

Tender Notice No.:- W-7E-Tender/12/Open/DNR/2021-22. (1) (i) Name of the Work with its location:- Renovation of damaged platforms and protection by providing boulders around piers for pier No. 3,4,5,10,11,12,13,14,15, 16,17,18, 24, 25 & 26 etc. to catch the deep scour of Bridge No. 200A between BTA-KVIR on main line under ADENL/DNR of Danapur Division. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 1,20,949.87 (2) (i) **Name of the Work with its location:-** Coaching Complex at Patliputra station in Danapur Division (Balance work). (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 8,58,43,627.73 (3) (i) **Name of the Work with its location:-** Provision of Inspection step, Parapet/Wing wall & other misc. work in Bridge No. 710, 716, 717, 719, 744, 143, 145, 152, 154, 156 & 157 (11 nos. Bridge) under ADEN/KEU. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 28,14,311.14 (4) (i) **Name of the Work with its location:-** Repairs to FCB at MNP, KEU, JMU & GHR under SrDEN/2/Danapur. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 51,49,382.13 (5) (i) **Name of the Work with its location:-** Repairs to doors and windows C/Yard wall and improvement of toilet and bath by tiling at Jhajha Railway Colony under SSE/Works/JAJ. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 71,15,372.61 (6) (i) **Name of the Work with its location:-** Conversion of Heavy repair line into Inspection Pit line and two nos. short stabling line at MEMU Car Shed Jhajha. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 1,60,12,086.74 (7) (i) **Name of the Work with its location:-** Improvement of Running Room at Tiliya, Improvement of RPF barack at Nawada and fixing of missing land boundary pillar in Kul-Gaya section and improvement of PF surface, station building, service building etc. at Nawadah, Sheikhpura and Warsaiganj in Kul-Gaya section under ADEN/NWD. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 61,06,789.45 (8) (i) **Name of the Work with its location:-** Improvement to damaged road surface, Pathway, Gate lodge of level crossing in Kul-Gaya section. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 72,28,503.88 (9) (i) **Name of the Work with its location:-** Jhajha-Patna: Improvement of Running Room and Crew Lobby under SrDEN(2)/Danapur. (ii) **Approx. Cost of work:-** ₹ 53,41,892.98 (3) **Date & Time for submission of tender and opening of Tender:-** The tender have to be submitted online on www.ireps.gov.in. Upto 12:00 hrs. on the date of opening i.e. 17.11.2021 and will be opened on the same day after 12:00 hrs. (4) **Website particulars, Notice board location where complete details of tender can be seen and address of the office from where the tender from can be purchased etc.:-** Detailed tender notice, eligibility criteria & tender documents can be seen from the **CRIS website:** <http://www.ireps.gov.in> & full details of notice can be seen on notice board. Amendments / modifications if any shall not be published in news papers, but the same shall be uploaded in the web-site.

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

Divnl. Railway Manager (Engg.) East Central Railway / Danapur PR/01057/DNR/ENGG/T/21-22/92

BLUE STAR LIMITED

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T. Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020.

CIN No.: L28920MH1949PLC006870, Telephone No.: +91 22 6665 4000, Fax No.: +91 22 6665 4152

www.bluestarindia.com



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

₹ in Crores

Sr. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Total Income from Operations	1,247.86	907.98	2,307.85	4,325.94
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.45	15.40	44.16	100.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31.11	15.05	44.71	103.13
6	Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each)	19.26	19.26	19.26	19.26
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year				865.92
8	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised)				
	a) Basic	3.27	1.59	4.59	10.42
	b) Diluted	3.27	1.59	4.59	10.42
9	Net Worth	890.62	777.11	890.62	884.58
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	405.93	768.48	405.93	454.80
11	Debt Equity Ratio	0.46	0.99	0.46	0.54
12	Capital Redemption Reserve	2.34	2.34	2.34	2.34
13	Debt Service Coverage Ratio (DSCR)	6.02	2.17	4.50	1.85
14	Interest Service Coverage Ratio (ISCR)	6.58	2.43	4.92	3.67

NOTE:

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and (www.nseindia.com), and on Company website (www.bluestarindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 are given below.

Sr.	PARTICULARS	STANDALONE			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Revenue from operations	1,094.40	803.77	2,048.74	3,842.23
2	Profit before tax (after exceptional item)	32.78	11.83	46.66	98.35
3	Profit after tax	21.16	7.58	30.32	65.93
4	Total Comprehensive Income	20.91	8.11	30.07	69.40

For BLUE STAR LIMITED

Date : October 28, 2021
Place : Mumbai

Vir S. Advani
Vice Chairman and Managing Director
(DIN: 01571278)

JINDAL STAINLESS (HISAR) LIMITED

EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2021

(₹ in crore except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated						
		For the quarter ended		For the year ended	For the quarter ended		For the year ended				
		30 Sept 2021	30 Sept 2020	31 March 2021	30 Sept 2021	30 Sept 2020	31 March 2021				
1	Total income from operations	3,415.09	2,076.42	5,927.32	2,819.27	8,399.70	3,743.08	2,298.46	6,519.56	3,150.87	9,400.29
2	EBITDA*	501.23	248.10	883.24	287.80	1,002.57	566.90	291.28	979.22	334.07	1,127.04
3	Net Profit/(loss) for the period (before tax, exceptional and/or extra ordinary items)	452.28	139.04	773.34	68.07	596.23	509.64	179.13	852.78	101.67	692.94
4	Net Profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	452.28	149.00	773.34	83.47	636.30	629.75	216.39	1,077.94	104.23	880.08
5	Net Profit/(loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	337.52	111.26	577.14	61.54	477.78	497.47	166.98	855.53	74.29	693.78
6	Total comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	337.52	111.11	577.14	61.16	478.76	542.22	170.51	901.03	77.75	700.21
7	Paid up equity share capital (face value of ₹ 2/- each)	47.19	47.19	47.19	47.19	47.19	47.19	47.19	47.19	47.19	47.19
8	Other equity				2,267.82						2,924.03
9	Earning per share (EPS) (face value of ₹ 2/- each)										
	a) - Basic	14.30	4.72	24.46	2.61	20.25	21.08	7.08	36.26	3.15	29.40
	b) - Diluted	14.30	4.72	24.46	2.61	20.25	21.08	7.08	36.26	3.15	29.40
	(EPS for the period not annualised)										

*EBITDA = Earnings before interest, tax, depreciation & amortization and other income

Notes:

1. The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly and half yearly financial results are available on the company's website: (www.jshstainless.com) and on the websites of Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com).

2. The financial results of the company for the quarter and half year ended 30 September 2021 have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their respective meetings held on 28 October 2021 and the limited review of the same has been carried out by the statutory auditors of the company.

3. These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

4. On 29 December 2020, the Board of Directors of the Company had approved a Composite Scheme of Arrangement (the 'Scheme') under Section 230 to 232 (read with Section 66 and other applicable provisions) of Companies Act, 2013 amongst the Company, Jindal Stainless Limited, JSL Lifestyle Limited, JSL Media Limited and Jindal Stainless Corporate Management Services Private Limited. The Scheme having appointed date of 01 April 2020 is subject to the approval of shareholders, regulatory and other necessary approvals including approval of National Company Law Tribunal (NCLT) which is currently awaited.

Place: Delhi

Date: 28 October, 2021

By Order of the Board of Directors

For Jindal Stainless (Hisar) Limited
Jagmohan Sood
Whole Time Director



(CIN: L27205HR2013PLC049963)

Regd. Office: O.P. Jindal Marg, Hisar-125 005 (Haryana)

Tel: (01662) 222471-83 | Fax: (01662) 220499

Email Id. for Investors: investorcare.jsh@jindalstainless.com

Website: www.jshstainless.com

Petrol, Diesel Prices Hiked Again by 35 Paise Each

Our Bureau

New Delhi: Petrol and diesel prices set a new record on Thursday after rising by another 35 paise per litre. Petrol prices increased to ₹108.29 per litre in Delhi and ₹114.14 in Mumbai. Diesel rates rose to ₹97.02 a litre in Delhi and ₹105.12 in Mumbai.

The latest increase that follows the unrelenting hike in international oil prices has pushed pump

DELHI JAL BOARD; GOVT. OF N.C.T. OF DELHI
OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (E&M) HP-1
HAIDERPUR WATER WORKS, DELHI-110085
STOP CORONA; WEAR MASK, MAINTAIN SOCIAL DISTANCING AND MAINTAIN HAND HYGIENE
Short Press N.I.T. NO.12 (2021-22)

S. No.	Name of Work	Approximate value based on schedule of rates/ item rate/ lump sum (Rs in lacs)	Earnest Money (Refundable) in Rs.	Tender fee	Date of release of tender in e-procurement solution	Last date/time of receipt of tender through e-procurement solution.
1-	Removal of floating material manually by labour at different bar screens at RWPH, Ph1 & 11 at Haiderpur WTP	Item rate	84500/-	500/-	27.10.2021	08.11.2021
2-	Removal of floating material manually by labour at different bar screens installed at twin main point under HPWW-1.	Item rate	60500/-	500/-	27.10.2021	08.11.2021

Further details in this regard can be seen at <https://delhi.govtprocurement.com>.
 ISSUED BY P.R.O. (WATER) Sd/-
 Advt. No. J.S.V. 532 (2021-22) EE (E&M) HP-1

ALLSEC TECHNOLOGIES LIMITED
 Regd. Office : 46-C Velachery Main Road, Velachery, Chennai - 600 042.
 Corp. Office : 46-B Velachery Main Road, Velachery, Chennai - 600 042.
 CIN : L72300TN1998PLC041033, Email : investorcontact@allsectech.com

Extracts of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30 September 2021
 (Rupees in Lakhs except Earnings per share data)

Sl. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30-Sep-2021	30-Sep-2021	30-Sep-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations	7,712	14,861	6,760
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,596	2,648	814
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,596	2,648	814
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,295	498	644
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,059	440	473
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1,524	1,524	1,524
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet *	24,988	24,988	21,283
8	Earnings Per Share* (of Rs.10/- each) (For continuing and discontinued operations)			
	(a) Basic	8.50	3.27	4.22
	(b) Diluted	8.50	3.27	4.22

* Balance for the quarter and half year ended 30 September 2021 represents the balance as per audited Balance Sheet for the year ended 31 March 2021 and balance for the quarter ended 30 September 2020 represents balance as per audited Balance Sheet for the year ended 31 March 2020, as required by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 * EPS is not annualised for the quarter and half year ended 30 September 2021 and quarter ended 30 September 2020

Notes:
 1. These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("The Act") read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and half year ended 30 September 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 28 October 2021. The statutory auditors have issued unmodified review report.
 2. The consolidated results for the quarter ended 30 September 2021 include the results of the Company's wholly owned subsidiaries Allsectech Inc., USA and Allsectech Manila Inc., Philippines.
 3. Allsectech Technologies Limited (Group) operates in two segments viz Digital Business Services (DBS) and Human Resource Outsourcing (HRO).

Particulars	Quarter Ended	Half year Ended	Quarter Ended
	30-Sep-2021	30-Sep-2021	30-Sep-2020
	Unaudited	Unaudited	Unaudited
(a) Income from operations (net)	5,397	10,371	4,517
(b) Profit before tax	647	10,306	372
(c) Profit after tax	435	8,332	290
(d) Other comprehensive income for the period, net of tax	(84)	(91)	(14)
(e) Total comprehensive income for the period	351	8,241	276

5. The above is an extract of the detailed format of the quarter and half year ended 30 September 2021 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full details of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2021 are available on the Company's website under investors section (www.allsectech.com) or at the website of BSE (www.bseindia.com) or NSE (www.nseindia.com).
 6. The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to conform to the figures presented in the current period.

For and on behalf of the Board of Directors
 Ajit Isaac
 Chairman
 Place : Chennai
 Date : 28 October 2021

happiest minds
 The Mindful IT Company
Born Digital . Born Agile
HAPPIEST MINDS TECHNOLOGIES LIMITED
 (formerly known as Happiest Minds Technologies Pvt Ltd)
 CIN : L72900KA2011PLC057931
 Regd. Office: #53/1-4, Hosur Main Road, Madivala (next to Madivala Police Station) Bangalore-560 068, Karnataka, India
 Website: www.happiestminds.com, Email: IR@happiestminds.com, Tel: +91 80 6196 0300

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
 (₹ in lakhs)

Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
	September 30, 2021	September 30, 2021	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income from Operations	27,412	52,799	18,791
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,935	11,663	4,267
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,935	11,054	4,267
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,444	8,017	3,408
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,571	7,978	3,909
Paid-up equity share capital (₹ 2/- each)	2,846	2,846	2,824
Other equity	55,652	55,652	43,556
Earnings Per Share (of ₹ 2/- each)			
Basic (Not annualised)	3.12	5.64	2.51
Diluted (Not annualised)	3.06	5.54	2.42

Additional information on Standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
	September 30, 2021	September 30, 2021	September 30, 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(a) Total Income from Operations	26,002	49,970	18,791
(b) Profit Before tax	5,978	10,996	4,267
(c) Profit After tax	4,448	7,949	3,408

Notes:
 1. In terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 ("Unaudited Consolidated Financial Results") of Happiest Minds Technologies Limited (the "Holding Company" or the "Company") and its subsidiary (the Holding Company and its subsidiary together referred to as "the Group") has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 27, 2021 and subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.
 2. The Board of Directors of the Company at their meeting held on October 27, 2021 has declared an interim dividend of ₹ 1.75/- per equity share of face value ₹ 2/- for the financial year 2021-22. Record date for the purpose of interim dividend has been fixed on November 10, 2021 and the dividend will be paid on and after November 18, 2021.
 3. The Company had acquired 100% voting interest in Happiest Minds Inc. (erstwhile PGS Inc.) vide definitive agreements signed on January 27, 2021, for a total recorded consideration of US \$ 13.31 million (INR 9,720 lakhs), comprising cash consideration of US \$ 8.25 million (INR 6,025 lakhs) and fair-valued contingent consideration in the form of warrants of US \$ 5.06 million (INR 3,696 lakhs) payable over the next 3 years. The contingent consideration was classified as a financial liability within the scope of Ind AS 109 "Financial Instruments" and was measured at fair value. Ind AS 109 mandates that any subsequent changes in such fair value will have to be recognized in the statement of profit and loss. The Company carried out a fair valuation during the quarter ended June 30, 2021 and there was increase in the liability basis increasing expectation of payout. The said increase amounting to ₹ 609 lakhs has been recognised in the statement of profit and loss and disclosed as "Exceptional Item".
 4. The above is an extract of detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the websites of the Stock exchanges where shares of the Company are listed i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company i.e., www.happiestminds.com.

For Happiest Minds Technologies Limited
 Sd/-
 Managing Director & Chief Financial Officer
 Place: Bengaluru, India
 Date: October 27, 2021

THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LIMITED
 (A Govt. of India Enterprise)
 (CIN : L74899DL1956G0002674)
 Regd. Office: Jawahar Vyapar Bhawan, 1 Tolstoy Marg, New Delhi-110001

CORRIGENDUM
NOTICE TO THE MEMBERS FOR THE 65TH ANNUAL GENERAL MEETING
 Reference is invited to notice issued in the newspapers on 28.10.2021 conveying the members regarding holding of 65th Annual General Meeting (AGM) of the Company. Members are requested to note that the date of holding the 65th AGM of the Company is 24th November 2021 repeat 24th November 2021 and NOT 30th November 2021, as inadvertently printed in the original notice.
 For & on behalf of
 The State Trading Corporation of India Ltd.
 Sd/-
 (Vipin Tripathi)
 Company Secretary
 28.10.2021
 New Delhi

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
 CIN: U67190MH1993PLC073154
 Head Office & Regd Office : Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700
 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

TAURUS Mutual Fund

NOTICE
Hosting of Unaudited Half Yearly Results for the half-year ended 30th September 2021
 Notice is hereby given to the Investors / Unit holders of all the Scheme(s) of Taurus Mutual Fund (the Fund) that in accordance with Regulation 59 of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations 2012 vide SEBI Gazette Notification dated 26th September 2012, the Unaudited Financial Results of all the Schemes of the Fund for the half-year ended September 30, 2021 have been hosted on the fund's website: www.taurusmutualfund.com
 Investors/Unitholders may accordingly view/download the results from the website: <https://www.taurusmutualfund.com/financials>

For Taurus Asset Management Company Ltd.
 (Investment Manager for Taurus Mutual Fund)
 Place: Mumbai
 Date: October 28, 2021
 Notice No. 06/2021-2022
 Sd/-
 Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Zydus Wellness
 Registered office : Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536 Khoraj (Gandhinagar), Nr. Vaishodevi Circle, Sarkhej-Gandhinagar Highway, Ahmedabad 382 481.
 Tel. No. (+91-79) 4804 0000 Website : www.zyduswellness.com, CIN: L15201G1994PLC023490

Zydus Wellness Limited
 Extract of Consolidated Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021
 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended					
		September 30, 2021		September 30, 2020		Year Ended March 31, 2021	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Revenue	38,701	59,997	34,480	98,698	88,399	1,87,561
2	Net Profit/ (Loss) for the period before exceptional items and tax	2,110	13,080	(739)	15,190	7,576	24,434
3	Net Profit/ (Loss) for the period after exceptional items but before tax	2,110	13,080	(10,534)	15,190	(2,219)	11,221
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	2,147	13,080	(10,534)	15,227	(1,614)	11,873
5	Total Comprehensive Income for the period after tax	1,845	13,137	(10,559)	14,982	(1,615)	12,056
6	Paid-up equity share capital (Face value ₹ 10/-)	6,363	6,363	6,363	6,363	6,363	6,363
7	Reserves excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year (i.e. Other Equity)						4,50,416
8	Earnings per share (of ₹ 10/- each) (for the quarter and half year ended is not annualized):						
	a) Basic (₹)	3.37	20.56	(18.14)	23.93	(2.79)	19.55
	b) Diluted (₹)	3.37	20.56	(18.14)	23.93	(2.79)	19.55

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the quarter and half year ended September 30, 2021 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website : www.zyduswellness.in, on the website of BSE [www.bseindia.com] and on the website of NSE [www.nseindia.com].

By Order of the Board
 For Zydus Wellness Limited,
 Dr. Sharvil P. Patel
 Chairman
 Place: Ahmedabad
 Date: October 28, 2021

BLUE STAR LIMITED
 Registered Office: Kasturi Buildings, Mohan T. Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020.
 CIN No.: L28920MH1949PLC006870, Telephone No.: +91 22 6665 4000, Fax No.: +91 22 6665 4152
www.bluestarindia.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
 (₹ in Crores)

Sr. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Total Income from Operations	1,247.86	907.98	2,307.85	4,325.94
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.45	15.40	44.16	100.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31.11	15.05	44.71	103.13
6	Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each)	19.26	19.26	19.26	19.26
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year				865.92
8	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised)				
	a) Basic	3.27	1.59	4.59	10.42
	b) Diluted	3.27	1.59	4.59	10.42
9	Net Worth	890.62	777.11	890.62	884.58
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	405.93	768.48	405.93	454.80
11	Debt Equity Ratio	0.46	0.99	0.46	0.54
12	Capital Redemption Reserve	2.34	2.34	2.34	2.34
13	Debt Service Coverage Ratio (DSCR)	6.02	2.17	4.50	1.85
14	Interest Service Coverage Ratio (ISCR)	6.58	2.43	4.92	3.67

NOTE:
 1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and (www.nseindia.com), and on Company website (www.bluestarindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 are given below.

(₹ in Crores)

Sr.	PARTICULARS	STANDALONE			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Revenue from operations	1,094.40	803.77	2,048.74	3,842.23
2	Profit before tax (after exceptional item)	32.78	11.83	46.66	98.35
3	Profit after tax	21.16	7.58	30.32	65.93
4	Total Comprehensive Income	20.91	8.11	30.07	69.40

For BLUE STAR LIMITED
 Vir S. Advani
 Vice Chairman and Managing Director
 (DIN: 01571278)
 Date : October 28, 2021
 Place : Mumbai

रिझर्व बँकेच्या निवृत्त मान्यवस्थापकाची मॉनालाईन फसवणूक

नवी मुंबई, दि. २८, (प्रतिनिधी) : अजंत सिद्धेकर मराठे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सारस्वत वसाहत येथे राहतात. रामनगर पोलीस ठाण्यात रिवेवारी याचा प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी माहिती दिली की, अजंत मराठे यांना रिवेवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या मोबाइलवर 'तुम्ही आमचे गाहक आहात' हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करा, (केवायसी) अन्यथा तुमचे मोबाइल सीम बंद होईल असा लघुसंदेश आला. समोरील व्यक्तीने मराठे यांना संपर्क केला. आपण आपल्या मोबाइलमधील सीमकार्ड अॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये टाका. त्या सूचनांनुसार मराठे यांनी स्वतःच्या आयफोनमधील सीमकार्ड काढून ते पत्नीच्या अॅन्ड्रॉइड मॅोबाइलमध्ये टाकले. आपण सीमकार्ड बदलण्याची प्रक्रिया केली आहे, असे मराठे यांनी समोरील व्यक्तीला कळविले. त्याने तुमची केवायसी प्रक्रिया शिल्लक आहे. ती अपडेट करणे आवश्यक आहे, असे सांगितले. पुढे मराठे यांनी भुरग्याच्या सूचनेप्रमाणे पत्नी मीनाक्षीच्या मोबाइलवर प्रक्रिया केली. भुरग्याने मराठे यांना प्रक्रिया शुल्क म्हणून १० रुपये नेट बँकिंगच्या साहाय्याने पुनर्भरण (रिवाज) करण्यास सांगितले. भुरग्याने मराठे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवर मराठे यांनी संपर्क करताच, त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून सहा मिनिटांच्या अवधीत तीन लाख रुपये काढून घेण्यात आले.

PUBLIC NOTICE
Notice is given on behalf of my client
1) Mrs. Rana Parbin Ashraf Ali, 2) Mrs. Shabana Idrees Ahmad, 3) Mrs. Sultana Haji Shane Tullah, 4) Mrs. Saeeda Begum Moud. Usman, 5) Mrs. Rehana Rahim Qureshi, 6) Mrs. Bushra Aftab Daughri of Mrs. Zahida Khatoon was the owner of the Flat No. B-203, RAJ NAGAR C.H.S. LTD., S.V. road, Jogeshwari (West), Mumbai 400102, died on 18/06/2019 without leaving any nomination or will. Now my client wants to transfer the said Flat No. B-203 in to her name. Therefore if any person/s or any legal heir or representative has any claim or objection can contact with documentary evidence within 15 days of publication of this notice at **Raj Nagar CHS. LTD., Opp. Ayesha Tower, Near MTNL, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102.
For Raj Nagar Co.op. Hsg. Soc. Ltd. Sd/- Hon. Secretary Date: 29/10/2021 Place: Mumbai**

जाहीर सूचना
विशेष सूचना देण्यात येत आहे की, माझे अगोप्य रत्ना कांती सावला यांच्या निधनाअंतर्गत सर्व अधिकार, दावा व मागणी इत्यादींमागून मूक असलेली खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेबाबत (ग्राहक सार मालमत्ता) स्वर्गीय श्री. गिरीश ठाकर यांच्या अधिकाराची मी चौकशी करित आहे.
जर कोणा व्यक्तीस मर दाव्याबाबत विक्री, भाडेपट्टा, करारनामा, वहाता, अदलाबदल, तारण, बंधीत, न्यास, नारासाहक, परिसर, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, ताबा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतीसह मर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील मुद्दे केलेल्या पत्त्यावर मागण्याकडे कळवावे. अन्यथा अशा दावांच्या संदर्भातल्या चौकशी पूर्ण केली जाईल आणि दावा असल्यास ते स्वाम/स्वीकृत केले आहेत असे समजले जाईल.
पत्ता: शांती निवास सोसायटी, सेक्टर ७, खोली सी१६, चारकोप, कांदिवली पश्चिम. ई-मेल: hiteshfaria196@gmail.com दूर.क्र.:९८२३१९१९१६
जर संबंधित अनुसूचीत मुदत क्र.७ (स्वाधीन निवास करारनामात ९ म्हणून मुदतीत) आणि मालमत्ता क्षेत्रकृत सुमारे १४५ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र, मुदत क्र.७, साई शांति मॉल, एस.व्ही. रोड, जया टॉर्नजवळ, बोवेली (पश्चिम), मुंबई-४०००१२ येथील मालमत्ते सर्व माग व खंड, आज दिनांकीत २८ ऑक्टोबर, २०२१ हितेश कानवीर फारिया

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

orbit exports ltd.
नॉ. कार्या.: १२२, मिमी भवन, २रा मजला, दिनेश वाघडा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दूर.: +९१-२२-२२-६६२५६२६२; फॅक्स: +९१-२२-२२-२२२२०३१; वेबसाईट: investors@orbitexports.com, ई-मेल: www.orbitexports.com सीआयएस: एल४०३००एमएल१९८३पीएलसी०३०८८२

सूचना
विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे तदनुसार येथे सूचना देण्यात येत आहे.

नियमात नमुद वरील आवश्यकतांनुसार, ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभांशांदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतरित केले जातील.

नियमात नमुद तदनुसार योग्य कारवाई करण्यासाठी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आहेत त्यांना कंपनीने वैयक्तिक सूचना पाठविली आहे.

कंपनीने अशा भागधारकांचे आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय शेअर्सचे संपुर्ण तपशील www.orbitexports.com वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत.

भागधारकांना विनंती आहे की, नियमात विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेले दावा न केलेले लाभांश व संबंधित शेअर्स यावर आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे डिमेंड स्वरूपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्रावरील दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार असतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशील हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागप्रमाणपत्र वितरणसंदर्भात योग्य सूचना म्हणून समाविष्ट.

जर कंपनीचा ३१ डिसेंबर, २०२१ रोजी पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार कॉर्पोरेट कारवाईप्रमाणे आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण व डिमेंड प्रक्रिया कंपनीद्वारे केली जाईल.

जर संबंधित भागधारकांस या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी म. लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कुमारी सायली लाड, युनिट: ऑर्बिट एक्सपोर्ट्स लिमिटेड, सी-१०१, २४७ फ्लॅक, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोली (प.), मुंबई-४०००८३, दूर.: ०२२-४९९८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

ऑर्बिट एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता सही/- नेहा देवपूरा कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.१०.२०२१

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेड

(पूर्वीची पोदर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यापूर्वी ट्रांसऑसियानीक कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदीकृत कार्यालय: एमएचसी-११/ए-३०२, सचोदया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पश्चिमविक्री इमारतीजवळ, सर्विस रोड, खेसगाव, वाई (पुर्व), मुंबई-४०००५१. वेबसाईट: www.meghmayurinfra.com, सीआयएस: एल१९०एमएल१९८३पीएलसी०२९६९३

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व सहा महिन्यांकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	अलेखापरिहित संपलेली तिमाही ३०.०९.२०२१	लेखापरिहित संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	अलेखापरिहित संपलेली तिमाही ३०.०९.२०२०
१.	कार्यक्रमातून मूळ्या उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
२.	कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (क्र. अपवादनामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबबांद)	-०.९	-१३.३०	-२.५८
३.	करावई कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबबांद)	-०.९	-१३.३०	-२.५८
४.	करावई कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनामक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबबांद)	-०.९	-१३.३०	-२.५८
५.	सामान्य भांडवल	६३०	६३०	६३०
६.	राखीव (पूर्वसूचकित राखीव बावडून) मार्गील वर्षाच्या लेखापरिहित तालखेद पत्रकत डिस्काउंट		३८.२९	
७.	उत्पन्न प्रतिभाग दर्शनी मूल्य रु.१०/- प्रती (विशेष साधारण बाबबांद)	-०.०१	-०.२१	-०.०४
८.	उत्पन्न प्रतिभाग इपीएस दर्शनी मूल्य रु.१०/- प्रती (विशेष साधारण बाबबांद)	-०.०१	-०.२१	-०.०४
	सीमिकृत	-०.०१	-०.२१	-०.०४

१. बरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विचार व विचारस कण्यात आले आणि २८ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

२. १ एप्रिल, २०१७ पासून कंपनीने भारतीय लेखाप्रमाण (इंडिएएस) विकासाचे आहे आणि तदनुसार बरील निष्कर्ष हे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ चे कंपनी कायदा २०१३ च्या कलम २३३ अन्वये विहित आहे त्यानुसार तयार केले आहेत. सेबी परिषदक क्र.सीआयएस/सीएफ/६२/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार कंपनीने ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या संबंधित तिमाही व सहा महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्ष इंडिएएसनुसार तयार केले आहे.

३. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) रेग्युलेशन्स २०१५ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिहितकांनी मर्यादित पुनर्विचार केले आहेत.

४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मर्यादित उतरा आहे. त्रैमासिक अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण मर्यादा स्टॉक एक्सचेंज व सुविधेदत्त संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (बुआएल अर्बॉन www.bseindia.com), www.meghmayurinfra.com).

५. कंपनी एकेमेव व्यवसाय विभागात कार्यरत आहे. त्यामुळे भारतीय सन्दी लेखापाल संस्थेद्वारे वितरित कार्यसंबंधित विभागावरील भारतीय लेखाप्रमाण १०८ अन्वये विवाण लागू नाही.

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेडकरिता सही/- नेहा देवपूरा व्यवस्थापकीय संचालक सीआयएस: ००९६९१६३

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.१०.२०२१

ऑर्बिट एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता सही/- नेहा देवपूरा कंपनी सचिव



BLUE STAR LIMITED

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T. Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020.

CIN No.: L28920MH1949PLC006870, Telephone No.: +91 22 6665 4000, Fax No.: +91 22 6665 4152

www.bluestarindia.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

Sr. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Total Income from Operations	1,247.86	907.98	2,307.85	4,325.94
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.44	22.82	66.67	147.75
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31.45	15.40	44.16	100.66
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31.11	15.05	44.71	103.13
6	Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each)	19.26	19.26	19.26	19.26
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year				865.92
8	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised)				
	a) Basic	3.27	1.59	4.59	10.42
	b) Diluted	3.27	1.59	4.59	10.42
9	Net Worth	890.62	777.11	890.62	884.58
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	405.93	768.48	405.93	454.80
11	Debt Equity Ratio	0.46	0.99	0.46	0.54
12	Capital Redemption Reserve	2.34	2.34	2.34	2.34
13	Debt Service Coverage Ratio (DSCR)	6.02	2.17	4.50	1.85
14	Interest Service Coverage Ratio (ISCR)	6.58	2.43	4.92	3.67

NOTE:
1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and (www.nseindia.com), and on Company website (www.bluestarindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021 are given below.

Sr.	PARTICULARS	STANDALONE			
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	HALF YEAR ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.9.21	30.9.20	30.9.21	31.3.21
1	Revenue from operations	1,094.40	803.77	2,048.74	3,842.23
2	Profit before tax (after exceptional item)	32.78	11.83	46.66	98.35
3	Profit after tax	21.16	7.58	30.32	65.93
4	Total Comprehensive Income	20.91	8.11	30.07	69.40

For BLUE STAR LIMITED
Vir S. Advani
Vice Chairman and Managing Director
(DIN: 01571278)

Date : October 28, 2021
Place : Mumbai

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड
नोंदीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, पंचव्याडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००१३. दूर: ४०९८२२२२२, फॅक्स: २८३७०३०९, सीआयएस: एल२८५२०एमएल१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवायित नियम २९(५)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिहित एकेमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारवाट घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंज जेव्हा www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता सही/- निरज राय कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: २८ ऑक्टोबर, २०२१

AXIS TRUSTEE
नोंदीकृत कार्यालय : ऑक्सिस ट्रस्टी सल्विसेस लि., ऑक्सिस हाऊस, बॉम्बे ड्राईंग मिलस कंपाउंड, पांडुरंग बुकवार मार्ग, वाळी, मुंबई-४०० ०५४. दूर.: ०२२-६२३००४०७/०८, वेबसाईट: www.axistrustee.com, कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएस): U74999MH2008PLC182264

एल्डर फार्मास्युटिकल्स लिमिटेडने घेतलेल्या वित्त सहाय्यासाठी गहाण मिळकतीच्या ("तारण मत्ता") विक्रीसाठी जाहीर सूचना

ऑक्सिस ट्रस्टी सल्विसेस लि., (ह्यापुढे "एटीएसएल/तारणी धनको") च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या (प्रा. अ.) कडून असलेल्या अशा तिसर्यांती इन्टरेट (एक्सपोर्ट) प्लॅन, २००२ सह वाचत तिसर्यांती इन्टरेट अॅण्ड रिस्कमॅनेजिंग ऑफ फायनान्सिअल असेट्स अॅण्ड एक्सपोर्ट इन्टरेट अॅण्ड, २००२ (अॅण्ड) च्या तरतुदीच्या "जे आहे जेणे आहे तत्वावर", "जे आहे जसे आहे तत्वावर", "जे काही आहे तेणे आहे तत्वावर" आणि "कोणत्याही मर्यादित तत्वावर" एल्डर फार्मास्युटिकल्स लिमिटेड ("कॉर्पोरेट") यांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्यास संबंधात येथे खाली विशिष्ट: नमुद केलेल्या एल्डर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या खालील तारण मत्तांच्या ई-लिलाव विक्रीकरिता ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

क्र. क्र.	मिळकतीचे वर्णन	मोती वाढीची रक्कम	राखीव किंमत (रु. किं.) आणि इतरास अनुमत रक्कम (इतर)	मिळकतीच्या तारीखे आणि वेळ
११	प्लॉट क्र. सी-११/१, गाव सेला कुई, देहादून जवळ, उत्तराखंड येथे स्थित आणि मोजमापित १२१२० चौरस मीटर किंवा तत्सम भाडेगुंथारक जमिनीचे सर्व ते माग आणि विभाग.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. १२.२० कोटी व इतर - रु. १.२० कोटी	
१२	प्लॉट क्र. सी-११/१, गाव सेला कुई, देहादून जवळ, उत्तराखंड येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. ०.९६ कोटी व इतर - रु. १.६० लाख	०८.११.२०२१ स. ११.०० ते दु. २०.००
१३	प्लॉट क्र. सी-११/१, गाव सेला कुई, देहादून जवळ, उत्तराखंड येथे स्थित आणि मोजमापित १२१२० चौरस मीटर किंवा तत्सम भाडेगुंथारक जमिनीचे सर्व ते माग आणि विभाग आणि प्लॉट क्र. सी-११/१, गाव सेला कुई, देहादून जवळ, उत्तराखंड येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. १.९३ कोटी व इतर - रु. १.२३ कोटी	
१४	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मोजमापित ७२०० चौरस मीटर किंवा तत्सम भाडेगुंथारक जमिनीचे सर्व ते माग आणि विभाग.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. ६.९६ कोटी व इतर - रु. ६.९६ लाख	
१५	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. १.६९ कोटी व इतर - रु. ८.८५ लाख	०९.११.२०२१ स. ११.०० ते दु. २०.००
१६	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मोजमापित ७२०० चौरस मीटर किंवा तत्सम भाडेगुंथारक जमिनीचे सर्व ते माग आणि विभाग आणि प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. १.६९ कोटी व इतर - रु. ८.८५ लाख	०९.११.२०२१ स. ११.०० ते दु. २०.००
१७	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. ३.४५ कोटी व इतर - रु. ३.४५ कोटी	
१८	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. ३.२० कोटी व इतर - रु. ३.२० लाख	१०.११.२०२१ स. ११.०० ते दु. २०.००
१९	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर, तहसिल पांचटा साहिब, जिल्हा सितामरग, देहादून, हिमाचल प्रदेश येथे स्थित प्लॉट आणि मालिकी.	रु. ५.०० लाख	रु. किं. - रु. ३.७२ कोटी व इतर - रु. ३.७२ कोटी	
२०	प्लॉट क्र. १०३, पांचटा साहिब इंडस्ट्रियल एरिया, गाव मोंदूर,			